

Fermenta Biotech Limited (formerly known as DIL Limited)

CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A - 1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.

Tel. : +91-22-6798 0888 Fax. : +91-22-6798 0899

Email : info@fermentabiotech.com, Website. : www.fermentabiotech.com



Ref: F.No.:908

May 28, 2024

**Corporate Relations
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001**

Sir,

Sub: Publication of Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024.

Ref: Code No. 506414

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation of our earlier intimation dated May 27, 2024, regarding declaration of Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024, we are enclosing herewith photocopy of the newspaper publications published in Business Standard, Mumbai and in Sakal, Mumbai dated May 28, 2024 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Fermenta Biotech Limited**

Srikant Sharma

Company Secretary & Vice President (Legal)
Membership No. FCS3617

Encl: as above

Factory : Village Takoli, P.O. Nagwain,
Dist. Mandi - 175 121, Himachal Pradesh, India.
Tel. : +91-1905-287246 / 48 / 49
Fax: +91-1905-287250
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com

Factory : Z - 109 B & C, SEZ II, Dahej,
Taluka - Vagara, Dist: Bharuch - 392 130,
Gujarat, India.
Tel. : +91-2641-291440 / 444
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate No. 2374 Bearing Distinctive No. 2423901 to 2424100, for 100 equity shares of Face Value of Rs. - 10 each and share certificate bearing no. 894 bearing distinctive no. 40741816 to 40742315 for 500 shares of face value Rs. 2 each of P&J Industries Limited under Folio No. P0458 standing in the name of Premal P Gandhi jointly with padma P Gandhi have been lost or misplaced and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares.

Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its Registered Office: P&J TOWER, 27A 18, 27B, BHUMKAR CHOWK, HINIEWADI ROAD, HINIEWADI, PUNE - 411 057, within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

Sd/-
Name of the Shareholder:
Premal P/padma p
Date: 28/05/2024
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of general public that my client has executed 2 separate Power of Attorneys in favour of her brother Mr. Rajesh B. Goda viz. (i) Special Power of Attorney dated 6th May 2024 registered with the Sub-Registrar Borivali under Serial No. BRL-4/721/2024 in respect of plot bearing Survey No. 3/3/1B and, 1652.89 sq. mtrs. of Village Kashi, Taluka Thane and (ii) General Power of Attorney Dated: 21st March 2024 registered with the Sub-Registrar Borivali under Serial No. BRL-9/3196/2024 to look after, manage and carry out documentation in respect of my other properties. By a legal notice dated 22nd May 2024, my client has revoked and terminated both the said Power of Attorneys and therefore public at large is informed not to deal with the said Mr. Rajesh B. Goda in any manner concerning any properties owned by my client and any such dealings will not be valid or binding upon my client.

Sd/-
SHREYAS K. VYAS
Place: Mumbai
Date: 28/05/2024
Advocate High Court
Mobile No. 9773267960

PUBLIC NOTICE

Public Notice hereby given that Mrs. Pushpadevi Devi Jain Dhadak is negotiating to sell Flat No. 303, on 3rd Floor "VISHWANATH HEIGHTS" Situated at Chunnabhatt, V. N. Purav Marg, Village Kurli, Taluka Kurli, Mumbai Suburban District, Mumbai - 400 022 Constructed on the land bearing Survey No. 292/Part, Corresponding CTS No. 468, 468/1 to 7, flat Consisting of the Carpet Area Admeasuring 72.85 Sq. meters equivalent to Carpet Area measuring 732 sqfeet to be sold to Mrs. Bhavaben Kameshwar Sheth and Mr. Dhaval Kameshwar Sheth Any person having any rights, title, claim or interest in the said property, by way of sale, inheritance, possession, succession, mortgage, lien, lease, gift or otherwise however in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned at Shop No. 6, Ground Floor, New Pawan Gangra CHSL, Near Durga Mata Mandir Kowsewad, Kalyan East - 421306 with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and abandoned. And, my client shall proceed to conduct the negotiations and no claims shall be entertained thereafter.

For Pooja Tripathi (Advocate)
Date: 28/05/2024, Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Public Notice hereby given that Mrs. Pushpadevi Devi Jain Dhadak is negotiating to sell Flat No. 303, on 3rd Floor "VISHWANATH HEIGHTS" Situated at Chunnabhatt, V. N. Purav Marg, Village Kurli, Taluka Kurli, Mumbai Suburban District, Mumbai - 400 022 Constructed on the land bearing Survey No. 292/Part, Corresponding CTS No. 468, 468/1 to 7, flat Consisting of the Carpet Area Admeasuring 72.85 Sq. meters equivalent to Carpet Area measuring 732 sqfeet to be sold to Mrs. Bhavaben Kameshwar Sheth and Mr. Dhaval Kameshwar Sheth Any person having any rights, title, claim or interest in the said property, by way of sale, inheritance, possession, succession, mortgage, lien, lease, gift or otherwise however in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned at Shop No. 6, Ground Floor, New Pawan Gangra CHSL, Near Durga Mata Mandir Kowsewad, Kalyan East - 421306 with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and abandoned. And, my client shall proceed to conduct the negotiations and no claims shall be entertained thereafter.

Sd/-
For Pooja Tripathi (Advocate)
Date: 28/05/2024, Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MR. AVINASH TUKARAM MANKAR is the present owner of a residential premises bearing Room No. C-5, at Jai Bhavani Co-operative Housing Society Ltd, situated at Plot no.023, Survey no.386, Code no.50-C, Eastern Express Highway, Mulund (East), Mumbai - 400081. (hereinafter referred to as "the said Flat"). My client have purchased the said Flat from Mr. Bajrang Dadu Mohite by Agreement dated 12th July 2002. The said original Agreement is lost and misplaced and even after diligent search the same is not traceable. Any person(s) in custody of the said Agreement and/or having claim/right of whatsoever nature against the said Flat and the said Original Agreement are required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at office address at 602, Everest Court/Trade Margold CHS Ltd, Kharwest, G.B. Road, Thane (West) - 400 615, within Fourteen (14) days from the date hereof, failing which it will be presumed that no person has any claim/right against the said Flat and the said Original Agreement and my client shall be free to deal with the said Flat in any manner as per his own discretion, without any further reference to such claims, if any.

PRIYANKA CHAVAN (GHAGARE) Advocate
Mumbai Dated 28th May 2024

NOTICE

On behalf of our client MRS. HEENA NILESH GALA hereby gives public notice that MRS. SHEETAL MAYUR JAIN, owner/occupant of Flat No. 708, 7TH Floor, B wing, Kamalkunj CHS Ltd, Chawla Galli, Dr. Babasaheb Ambedkar Road, old Dr. S. S. Road, Lalbaug, Mumbai- 400 012 Laughtons Land bearing No. 2504 and 1/2504 Cadastral Survey No. 550 of Panel Sewer Division which is a 1 BHK apartment measuring 544 square feet (built up area) along with One Single Car Parking open space in the building, holding share certificate No. 336 to 340 is selling their aforesaid Flat to our client.

Sd/-
Manoj Jalawar & Associates
(Advocates High Court)
Mobile No. 9323261034,
Email: advmpj@gmail.com
www.indiaslawyer.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by my client Ms. Smita Bakirshna Salvi, the sole owner of Flat No. 05, 1st Floor, admeasuring 854 sq. ft. built up area, Charkop Jeevan Dhara Chsl. Plot No. 1, RDP-1, Sec. No. 02, Charkop, Kandivali (W), Mumbai- 400 067. My client States that original member of the said Society was Shri. Bakirshna Tukaram Salvi got expired on 13.06.2019, post that the said society have transferred the said flat in my clients name. My Client states the original Allotment letter and possession letters was issued on the deceased name by the above said society is been misplaced/lost and for the same my client have lodged online police complaint before Charkop police station vide lost report no.56914-2024 at 27.05.2024

ANY PERSON OR PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter and/or original member of the said society or in writing with documentary proof to below mentioned Advocate address, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably.

Sd/-
Mahi Bungalow, Adv. SHARMILA PANWAR
Advocate High Court,
Sector-V, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067. Mobile No.9303232676

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL, Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400 703.
Case No. : OA/1117/2023
Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

To, **Canara Bank** 5 Jhar Vihar, Bhagmat Lane, Tikawas Dist Nashik 422004 Nashik, Maharashtra

(2) **Shri Ravi Manikshwar Desai**
Plot No. 8 Urvasi Apartment Pumping Station Road Dist Nashik Nashik, Maharashtra-422004

Whereas, OA/1117/2023 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 04/04/2023. Whereas, the Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said application under section 19 (4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.2985959.14/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-

- To Show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;
- To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
- If you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
- You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest in created and for other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;
- You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy there of furnished to the applicant and to appear before Registrar on 06/06/2024 at 10:30 AM failing which the application shall be heard and decided in your absence.

Signature of the Officer Authorised to Issue Summons
(SANJAN JALAWAR)
Registrar,
DRT-III, MUMBAI

THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Change Report No. ACC/11/707/2024 Filed by Mr. Anil Rammikant Mehta in the matter of "H. S. RANKA FOUNDATION" P.T.R. No. E-23142 (Mumbai)

WHEREAS the above reporting trustee of the above trust has filed a change report, under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai, viz.

1) Whether this property is the property of Trust and could be registered in the trust name?

DESCRIPTION OF THE PROPERTY:-
THE LEASEHOLD IMMovable PROPERTY BY THE TRUST BEING PLOT NO. 34 TO 37, ADMEASURING 713.40 SQ. MTRS. SITUATED IN SECTOR-8A, CBD BELAPUR, NAVI MUMBAI FROM CIDCO.

TOTAL VALUE OF THE PROPERTY LAND RS. 2.52 Crores and Building Rs. 6.28 Crores Total 8.80/- Crores (Rupees Eight Crores Eighty Lakhs Only) for 11 YEARS.

This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai, at above address in person or by pleader within 30 days from the date of Publication of this notice.

Given under my hand and Seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.
This 22nd day of the month of May, 2024.

Sd/-
Supintendent - (J),
Public Trusts Registration Office,
Greater Mumbai Region, Mumbai.

Seal

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act (Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014)

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days after the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IIT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, that **Randhawa Motors LLP** a Limited Liability Partnership may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a company limited by shares.

2. The Principal objects of the company are as follows:-
To carry on the business as dealer, distributor, mercantile agent, stockist, wholesaler, retailer, fabricator, assembler, exporter, importer, independent or ad-hoc trader in all kinds and types of motor vehicles including but not limited to bus, cars, minibus, boats, motor trucks, tractors, trolleys, propelled in either land, air or water and to carry body building, repairs, general fabrication and engineering job of these motor vehicles and to impart training by way of establishing training centres in relation to the above.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at Plot No. 70 & 70A, Cido Shirwane Industrial Area, Sector-1, Nerul, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400706.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IIT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 27th May, 2024
For **Randhawa Motors LLP**
Name of the applicants
Sd/-
Mr. Meharsingh Randhawa
Mr. Gurpriti Singh Randhawa

INDUSIND BANK LIMITED

Regd. Office : 2401, General Thimmayya Road, Cantonment, Pune-411 001. Secretariat & Investor Services : 701 Saitans Corporate Park, 167 Guru Harghovindji Marg, Andheri (E), Mumbai-400 093.

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S)
Notice is hereby given that the certificate(s) of **Indusind Bank Ltd.** for the under mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Bank for issue of duplicate Share certificate(s). Any person who has / have a claim in respect of the said security(ies) should lodge such claim(s) in writing with R & T Agents of Bank viz. Link Intime India Pvt. Ltd. C-01, 247 Park, L. B. S. Marg, Vikrol, Mumbai-400 083 within 7 (Seven) days from this date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Sl. No.	NAME OF THE SHAREHOLDER	REGISTERED FOLIO NO.	CERTIFICATE NO.	DIFFERENTIAL BAL.	NO. OF SHARES	
1	NARENDRAKUMAR GOPAL G.	0070029	63898	22954333	20544397	108

(AUTHORISED SIGNATORY)
Date: 28.05.2024
INDUSIND BANK LIMITED
Rameshwari Mehta

fbl Fermenta Biotech Limited
(FORMERLY KNOWN AS DIL LIMITED)
(CIN : L98999MH1951PLC008485)
Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India.

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Particulars	₹ in Lakhs except per share data				
	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
Total income from operations (net)	10,272.00	10,149.09	10,632.33	34,747.02	35,853.68
Profit / (Loss) before Exceptional Items and tax	90.89	1,807.23	795.71	(244.66)	(2,282.84)
Exceptional Items	-	-	(907.14)	(742.64)	(2,847.68)
Profit / (Loss) after Exceptional Items and before tax	90.89	1,807.23	(111.43)	(987.30)	(6,130.52)
Net Profit / (Loss) after tax	(714.41)	998.96	(529.25)	(2,400.87)	(5,313.17)
Equity Share Capital	1,443.71	1,443.71	1,442.87	1,443.71	1,442.87
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	30,088.51	30,088.51	35,771.10	30,088.51	35,771.10
Earnings per share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs. 5/- each)					
-Basic (Rs.)	(2.41)	3.41	1.72	(5.42)	(7.83)
-Diluted (Rs.)	(2.41)	3.41	1.72	(5.42)	(7.83)
Earnings per share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs. 5/- each)					
-Basic (Rs.)	(2.41)	3.41	(1.42)	(7.99)	(17.70)
-Diluted (Rs.)	(2.41)	3.41	(1.42)	(7.99)	(17.70)

The Board of Directors at their meeting held on May 27, 2024 have proposed a dividend of 25% (Rs 1.25 per share) for the financial year ended 2023-2024. The payment of dividend is subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.

STANDALONE FINANCIAL SUMMARY

Particulars	₹ in Lakhs				
	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
Total income from operations (net)	9,115.27	9,192.80	10,165.56	31,524.46	33,737.66
Profit / (Loss) before Exceptional Items and tax	80.63	1,777.98	1,422.20	439.24	161.20
Exceptional Items	-	-	(1,500.00)	(900.00)	(6,958.92)
Profit / (Loss) after Exceptional Items and before tax	80.63	1,777.98	(77.80)	(460.76)	(6,797.72)
Net Profit / (Loss) after tax	(724.67)	1,169.71	(211.04)	(1,874.33)	(6,700.32)

Note: The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Audited Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company's website www.fermentabiotech.com

Sd/-
Prashant Nagre
Managing Director
DIN No: 09165447
Date : 27th May, 2024

SHRIRAM SHIRAM FINANCE LIMITED

Head Office: Level-3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Tel: 022 4241 0400, 022 4060 3100; Website: http://www.shriramfinance.in Registered Off: Sri Towers, Plot No.14A, South Phase Industrial Estate, Gulburi, Chennai 600 032. Branch Off: Devendra Bhavan, 45/1/B, E Ward, Near UCO Bank, Station Road, Kolhapur 416001

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

E-Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/charged to the Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited, the physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 29/06/2024 between 11 AM to 1 PM for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table. Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit and increment are also given as:

Name of Borrower/s/Co-Borrower/s/Guarantor/s/Mortgagors	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit Details (EMD) Details	Date & Time of Auction	Contact Person and Inspection date
1. Mr. Manish V. Desale	Demand Notice Date: 04-09-2020	1.All That piece and parcel of the Flat no. 8 situated on 3rd Floor area admeasuring 1551.00 sq ft, i.e. 144.144 sq. mtrs. in the building known as Sukhakarta Apartment constructed in the land bearing Survey No. 12/3/5/2 plot no. 2, total area 264.90 sq. mtrs & Survey No. 2, 3/3/3 plot no. 3 total area 262.20 sq. mtrs. situated at Village Deolali, Tal and Dist - Nashik, within the local limits of Nashik Municipal Corporation (The Above said property is owned and possessed by Mortgagor No. 1 i.e. Mr. Manish Valmik Desale, which is bounded as under:- On or towards East: Margin Space, On or towards West: Staircase and Flat no.5 On or towards North: Marginal Space On or towards South: D.P. Road	Property 1 - Residential Flat no. 8 is Rs.82,73,400/- Property 2 - Commercial Shop No. 4 is Rs.35,40,000/- Totally Rs. INR 88,13,400/- Rupees Eighty Eight Lacs Thirteen Thousand Four Hundred Only	EMD amount to be deposited by way of RTGS/NEFT to the account details mentioned herein below In favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED BRANCH- DR. RADHAKRISHNA S A L A I, MYLAPORE, CHENNAI	29th June 2024	Customer Care - 022 - 40081672 Sameer Sayyed 99233 63538 Deeblyoti Roy 98747 02021 Kiran Waghadkar 7489857770 Suraj Suryavanshi 7030144341
2. Mr. Desale Rohan Valmik	Rs. 72,19,287/- (Rupees Seventy Two Lakhs Nineteen Thousand Two Hundred and Eighty Seven only) as per Arbitral Decretal amount award calculation dated 17th August 2020 under Loan Agreement No. NSKNCTF161102	2.All that piece and parcel of Office unit no. 4, having area 354.00 sq ft, i.e. 32.89 sq. mtrs. situated on ground floor of the building known as ANAND BHAKTI APARTMENT constructed on the land bearing Survey No. 306, Plot No. 2, 3, 4, total area 2850.00 sq. mtrs (CTS no. 4084 to 4091 & 4188) Situated in village Deolali, Tal and Dist. Nashik within the local limits of Nashik Municipal Corporation. (The above said property is jointly owned and possessed by Mortgagor No. 1, 2, & 3 i.e. Mr. Manish Valmik Desale, Mr. Rohan Valmik Desale & Mr. Valmik Daut Desale which is bounded as per sanctioned building plan:- Boundaries:- On or towards East:- parking On or towards West:- Road, On or towards North:- Shop No. 050n On or towards South:- Shop No. 03	Property 1 Residential Flat no. 6 is Rs.52,7340/- Property 2 Commercial Shop No. 4 is Rs.35,40,000/- Totally Rs. INR 881340/- (Eight Lacs Eighty One Thousand Three Hundred Forty only)	BANK ACCOUNT NO - Current Account No. 0060102000674 49 IFSC CODE - UTIB0000066	27/05/2024	Property Inspection Date Time 11 AM to 4 PM

STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002
The borrower/mortgagors/guarantors are hereby notified by the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 29-06-2024, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://eauctions.samil.in) of our auction agency Shriram Automail India Limited (SAMIL) and for the place of Tender Submission/for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://eauctions.samil.in and for detailed terms and conditions of the sale please refer to the link http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.

Place: Nashik
Date : 28-05-2023
Sd/- Authorised Officer
Shriram Finance Limited

दोन कुटुंबांना जोडणारा एक लक्षणीय सोहळा, हे लवकरच स्वरूप कधीच मागे पडले आहे. आता लग्न म्हणजे अनेकांसाठी 'स्टेटस सिग्नल' बनले आहे. त्यातूनच वेडिंग इंडस्ट्री किंवा विवाह उद्योग ही नवी इंडस्ट्री विकसित झाली आहे. या सगळ्या सोहळ्याला प्राप्त होत असलेल्या आंगळवाण्या आणि स्थायिक स्वरूपावर केलेले भाष्य...

सत्यजीत तांबे

राज्यात सध्या लोकसाधना निवडणुकांसोबतच लग्नसत्रांचे दिवस आहेत. एप्रिल-मे महिन्यात लग्नांचे दिवस पुढे झाले आहेत. लोकसाधनेच्या या नात्याने मला दर दिवशी लग्नसत्रास २०-२५ लग्नांमध्ये इकेरी लग्नावर साक्षात् लागते. हे लग्नसत्रापर भाषातना एक गोट मात्र मन नेहमीच जागवते. ती म्हणजे, आपल्या महाराष्ट्रात बदलत चाललेले समाजाचे स्वरूप.

शुभ लग्न 'सावधान'!



महाराष्ट्रातल्याच नाही, तर देशातल्या शेकडो आमहत्यासाठीचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्मबाजारी शेतकरी। या कारणाच्या खोलात जाऊन बघिले, तर शेतकरी शेतारितीची कर्मा काढतात, ही गोष्ट आहेच. पण त्यापूर्वीचे जात बारासाठी, शिखासाठी, आपल्या मुलीचे लग्न घाटासाठी लग्न देण्यासाठीही कर्मा काढण्याच्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रांतीय भाषात समाजातील पत सांभाळण्याला खुप महत्त्व दिले जाते. त्यासाठी अनेकां शेतकरी सावकाराकडून कर्मा घेते, जमीन गहाण ठेवून पैसे उरने करणे किंवा जमीन विकणे अशी पावले घेवतात आणि मुलींचा घाटासाठी लग्न लावतात. त्यातील विधी बाळगाता सावच गोटिंघेता पावले आहेत. त्याची सुरुवात होते लग्नप्रतिक्रमांमुळे. पूर्वी लग्नप्रतिक्रमा एक उदासीक वाच होत। खुप सुदुर्घट आणि आणखीही पत्रिका आसण्याचा आधी. आता मातयागणाच्या कल्पनांमधून लग्नप्रतिक्रमा ५०-६० गुणे छापून ती लग्नप्रतिक्रमा विषयु करतात. पक्षा लग्नप्रतिक्रमा तर मी स्वतः १०३ नावे मोजली होती. आजकाल या पत्रिका वाटण्याचेही कंत्राट इन्व्हेट मॅनेजमेंट कंपनीला दिले आहे.

अनावश्यक स्तोम सध्या ज्या गोटिंघे स्तोम माजलेय, ते म्हणजे 'प्री-वेडिंग फोटोशूट'। साखुरकुटानंतर ते लग्न होण्याआधीच्या काळासाठी इंग्रजीत कोर्टिंग पिरिएड म्हणतात. या वेळेला मुलगा-मुलगी पक्क्यांना जाणून घेत असतात. तर, याच काळात कुठे तरा ऐतिहासिक ठिकाणी, नदीकाठी, समुद्रावर अशा ठिकाणी जात फोटो काढून घेत, ही दृष्ट प्रांतीय भाषातही बळागत चालली आहे. या एक-दोन दिवसांच्या फोटोशूटचे बजेटही चांगलेच लाखांच्या घरात असते. मात लग्नाच्याच दिवशीच तो फोटो मोठ्या स्क्रिनवर व्हीडिओच्या माध्यमातून लावले जातात. प्रत्येकी लालेच्या लग्नांपैकी अनेक लगे केवळ छाप्याविकाऱ्यांच्या उदासांमुळे ठरलेल्या मुहूर्तापेक्षा दोन-दोन तास उशीराने लागली आहेत. परवाच यासाठीच्या लग्नाला सुरुवात होते. तयारी छाप्याविकाऱ्यां नव्या मुलीचे फोटो काढत होते. पोझ देताना तिचा वाच बाकास पडला आणि हिरेच्या असण्याने ती सुरगळली. पाय डॅम्पर झाला. या लग्नासोबतचच कंत्राट इन्व्हेट मॅनेजमेंट कंपनीच्या दिले जात असल्याने त्या अगदी व्यावसायिक पद्धतीने सोहळ्याची हाताळणी करते. पूर्वी लग्न प्रशासकावर बघण्या आणि बघताना खर्चासाठी जाणाऱ्यां मंडळी

अंगार चढला. यामध्ये बापलेल बाप नातेबाबतची माहिती असे ३ जण चिरडले गेले. बडीस अगोको मोहिते रांना मृत्युचे काही निमित्तांतच कवडळले. तर मुलगा अंकुश मोहितेच बाहिरी नातेबाबत सुमन पवार हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताकाला जबाबदार इम्पर चालक फरसत महतो (रा. झाकडो) फरारी झाला आहे. नववया कंपनीचा सुरुवातवार निदर्शना न्याय्य व मजूर ठेकदार दिगंबर न्याताप या दोघांना कसारा पोलिसांनी चौकरीसाठी ताब्यात घेतले आहे. तर फरारी चालकाचा शोध सुरू आहे.

'समृद्धी'वर तिघांचा चिरडले; एकाचा मृत्यू

पान २ वरून तालुक्यातील बाराडगा गाव हद्दीत विरडले काग आरिती उठण्यात आले आहे. रिविवांची संख्याकाठी काग आठोपुन २५ ते ३० कामगार महाराष्ट्राच्या कडेला झोपलेले असताना एक भरबावा इम्पर गाड झोपेत असलेल्या कामगारांच्या

यंदा मॉन्सूनचे दमदार आगमन

सुधारित अंदाजांनुसार मॉन्सूनमध्ये सरसरेपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३२ टक्के), तर दुष्काळाची शक्यता अगदी ० टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. यंदा मॉन्सून हंगामात देशात पावसाचे विवरण चांगले राहण्याची शक्यता आहे. प्रमुख विभागनिहाय पावसाचे वितरण लक्षात घेत ईशान्य भागात यंदा काही पावसाची शक्यता अधिक आहे. पूर्वेतर रान्यांसह वायव्य भागातचा उत्तरेकडील भाग, पूर्व भारताच्या भागात सरसरी ते सरसरेपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस जून महिन्यात देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (१२-१० टक्के) अंदाज हवामान विभागाचे वर्तविला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारतासह वायव्य आणि ईशान्य भागाच्या काही भागात सरसरेपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर देशाच्या बहुतांशी भागात सरसरी पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या

APPOINTMENT JOB

Advertisement for Bharati Vidyapeeth. Text: Bharati Vidyapeeth (Deemed to be University), Pune (India). Founder Chancellor: Dr. Patangrao Kadam. Accredited with 'A' Grade (2017) by NAAC. Category: 1 - University Status by UGC, NIRF Ranking - B1. Bharati Vidyapeeth Bhavan, Lal Bahadur Shastri Marg, Pune 411 030. Online applications are invited from eligible and qualified candidates for the following posts to be filled in Bharati Vidyapeeth (Deemed to be University) Homoeopathic Medical College, Pune - 411 043. REQUIRED FACILITIES: Sr. No., Name of the subject, Professor, Associate Professor, Assistant Professor. 1. Homoeopathic Materia Medica -- 03 -- 2. Organon of Medicine 01 03 -- 3. Practice of Medicine -- 02 01 -- 4. Case Taking & Repertory 01 02 -- 5. Homoeopathic Pharmacy -- 02 -- 6. Anatomy -- -- 01 -- 7. Physiology & Biochemistry 01 -- 01 -- 8. Community Medicine -- 01 -- 9. Surgery 01 -- 01 -- 10. Pathology & Microbiology 01 01 -- 11. Obstetrics & Gynaecology 01 -- -- For detailed information about posts, qualifications, experience for above posts and online application, please visit Bharati Vidyapeeth's website: bvp.bharativedyapeeth.edu/index.php/careers The last date for receiving online applications will be 15 days from the date of publishing the advertisement. SECRETARY, Bharati Vidyapeeth

Advertisement for Palghar Nagarparishad. Text: पालघर नगरपरिषद, पालघर. ता. पालघर, जि. रायगड, पिन: ४०१ ५०५. e-mail: palghar@gov.in. (महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व अर्धनगरीन नगर अधिनियम १९५६ चे कलम १७४, १८०, १८१ व १८२ अन्वये) पालघर नगरपरिषद हद्दीतील होडिंगधारक / जाहिरात पत्रसहीत याना कळविण्यात येते की, आपल्या होडिंग / जाहिरात फलकाचा पूर्ण भाग / काही भाग कोणत्याही वेळी घडण्याचा धोका संभवत असलेस व त्यासंदर्भ होडिंगधारक/ जाहिरात धोका पोहोचल्याची शक्यता असल्यास, तसेच स्वतः दृक्चरपणे अडोटी करणे अशी होडिंग / जाहिरात फलकाचा भाग संबंधित मिळकतदार व भोगवट्याधारक याना काढून टाकून किंवा जरूर त्या दुरुस्थितीत ठेवण्याची आवश्यकता आहे. तरी अशी संपाद्य धोकादायक इमारत किंवा इमारतीचा भाग आपण स्वतःकडून उतरवून घ्यावा. अशा धोकादायक होडिंग / जाहिरात फलकाच्या उठा संदर्भात कृपण घ्यावे, काढून टाकणे किंवा दुरुस्ती करावे, असा धोका आढळल्यात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना स्वस्थानने कराव्यात. याची संबंधित मालमत्ताधारक अगर भोगवट्याधारक याना नोंदी घ्यावी. आपण तसे न केलेसत यापासून कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आपणच राहिली. नगरपरिषदेचा याचाही कोणत्याही प्रकार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध राहणार नाही. सहो- मूल्याधिकारी, पालघर नगरपरिषद

Advertisement for Shri Ramkrishna Education Foundation. Text: Shri Ramkrishna Education Foundation's SETH NANDALAL DHOOT ENGLISH MEDIUM SCHOOL & MOHANLAL RAMAUTAR MANDHANA ARTS, COMMERCE & SCIENCE JUNIOR COLLEGE. 27/3, Bhavaninagar, Ahmednagar - 414 001. (M.S.) M. 9561674412. M. 8930560670, Ph.: 0241 - 2450801, E-mail: srefst1989@gmail.com. REQUIRE PRINCIPAL. Qualification: B.Ed. or M.Ed., Post Graduate (any Faculty) Preferable 1st Class (Through English Medium) Teaching & Administrative experience must. Salary as per foundation Rule. Higher salary will be paid to deserving candidate Computer knowledge is essential Apply with Full Biodata Within 15 days from the date of Publication. Dr. S. B. Kolte, Shrigopaldhoot, Secretary, Chairman, Shri Ramkrishna Education Foundation

Advertisement for Fermenta Biotech Limited. Text: Fermenta Biotech Limited (FORMERLY KNOWN AS DIL LIMITED) (CIN : I99999NRI951PLCO08405) Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India. EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024. (Rs In Lakhs except per share data)

पाहुण्याचे स्वागत करायला असायचं. त्यात एक आणखी असायचं. आता मात्र या इन्व्हेट मॅनेजमेंट कंपनीने पुढेचलेल्या मुली चापूचोपुन साडी नेसून त्यांनाही माहित नसलेल्या पाहुण्याचे स्वागत करायला हसतमुह उभ्यात आसात. प्रवेशाचे प्रस्थ हल्ल्याच्या लग्नांमध्ये फोफावलेला आणखी एक प्रकार म्हणजे बघू-बराचा प्रवेश। त्यासाठी खास तयारी केली जाते. कोणत्या गायतार बघू-बरांची एण्ट्री होईल, मा त्या वेळी बघू-बर पक्षातील मान्यवर मंडळी काय करतील बरी आखाणी केली जाते. लग्न लागण्याआधीची आणि लग्नानंतरची बरात, यावर तर एक स्वतंत्र लेख होईल. कौटुंबिक सोहळ्याला राजकारणाच्या बलावण्याची गरज नसते. आमंत्रणासाठी पावना आम्हालाही समजू शकते. पण अशा सोहळ्यात बोलणूच भाषण कायद्याला लावणे, सत्कार करणे हे टाळले पाहिजे. अनेक नेते सध्या लक्ष्यासाठी लंबीचढडी पावने काढतात. त्यानंतर लग्नाला उपस्थित असलेल्या सगळ्या व्यष्टींचे नाव पुस्तकान त्यांचे आखांबंद घेण्यासाठी खुशुबुराताना तास-तासभर वाकले जाते व उपस्थित पाहुण्यांनी वेटीस बरे जाते. अलीकडे लग्नाआधी 'सोनिंग' कार्यान्माची दृष्ट आली आहे. त्यासाठी भरपूरकम रक्कम देऊन नृत्य दिव्यरंकाला पाचारण केले जाते. लग्न ही वैयक्तिक बाब आहे. हा खरे तर दोन विवाहांना आणि दोन कुटुंबांना एका घाटात बांधणारा सोहळा असतो. तो (लेखक आमदार आहेत.)

पनवेल महानगरपालिका. ता. पनवेल, जि. रायगड, पिन नं. ४१० २०६. कार्यालय: २७५८८०७/४५४२ फॅक्स नं: ०२२-२७५४२२३३ Email: panvelcorporation@gmail.com

मध्य रेल्वे. LHB एसी कोचेसाठी आमि खुली ई-टोटी सूचना क्र: 06/23/24 दिनांक: १७.०५.२०२४. वेळी ई-टोटी लागू झाली आहे. वेळी ई-टोटी लागू झाली आहे. वेळी ई-टोटी लागू झाली आहे.

Advertisement for Fermenta Biotech Limited. Text: Fermenta Biotech Limited (FORMERLY KNOWN AS DIL LIMITED) (CIN : I99999NRI951PLCO08405) Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India. EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024. (Rs In Lakhs except per share data)

Table with 7 columns: Particulars, Quarter Ended 31.03.2024 (Audited), Quarter Ended 31.12.2023 (Unaudited), Quarter Ended 31.03.2023 (Audited), Year Ended 31.03.2024 (Audited), Year Ended 31.03.2023 (Audited). Rows include Total income from operations, Profit/Loss before tax, Earnings per share, etc.

Table with 7 columns: Particulars, Quarter Ended 31.03.2024 (Audited), Quarter Ended 31.12.2023 (Unaudited), Quarter Ended 31.03.2023 (Audited), Year Ended 31.03.2024 (Audited), Year Ended 31.03.2023 (Audited). Rows include Total income from operations, Profit/Loss before tax, Earnings per share, etc.